



# मायबोली मेळावा वृत्तपत्र

वर्ष : सातवे; वृत्त: तिसरे; सप्टेंबर २०१५

newsletter@mmtbusa.org



## अध्यक्ष

श्री. पराग पितळे

## उपाध्यक्ष

डॉ. श्री. प्रसाद कुलकर्णी

## सचिव

श्री. संदीप रणदिवे

## उपसचिव

सौ. अस्मिता शेंडे

## सांस्कृतिक सचिव

श्री. समीर तांदळेकर

## सांस्कृतिक

## उपसाचिव

सौ. रीना खानववलकर

## खजीनदार

श्री. आशिष कुलकर्णी

## भोजनव्यवस्था सचिव

श्री. वीरेन देशपांडे

## भोजनव्यवस्था

## उपसाचिव

श्री. साकेत भंडारे

## वृत्तपत्र संस्थापक

सौ. मंजुषा नाईक

## संपादक

तेजल कोळवणकर

## सहसंपादक

सौ. राजश्री लिमये

श्रावण सुरु होताच, नाक्यावरील दुकानात ठेवलेल्या काहीशा अर्धवट रंगवलेल्या, सुंदर व रेखीव डोळ्यांच्या श्रीगणेशाच्या मूर्ती मन मोहून घ्यायच्या आणि तेव्हापासूनच गणपती घरी येणार याचा अतिशय उत्साह वाटायचा. लहानपणीच्या भारतातील ह्या गोड आठवणी !

निसर्गात सहज उपलब्ध असलेल्या निराकार मातीला प्रयत्नपूर्वक आकार देवून मूर्ती घडवायची, त्या मूर्तीची भक्तिभावाने पूजा करून त्याची प्राणप्रतिष्ठापना करायची, आणि मग पुढे याच मूर्तीला पाण्यात विसर्जित करून निराकार करायचे अशी ही साधी संकल्पना आहे गणेश मूर्तीपूजन आणि विसर्जनाची ! मात्र, ह्या विसर्जनानंतर मूर्ती खरंच निराकार होऊन जाते का ? समुद्राच्या लाटेबरोबर किना-यावर वाहत आलेले गणेश मूर्तींचे अवशेष हे मुंबई चौपाटीवरील चित्र सर्वांच्याच परिचयाचे असेल. खोल पाण्यात विसर्जन करून जरी मूर्ती पूर्णतः विरघळली तरीही पाण्यात बसणारा गाळ हा पर्यावरणासाठी आणि पर्यायाने आपल्या सर्वांसाठीच किती घातक आहे ह्याचीही सर्वांना कल्पना आहेच. यावर उपाय म्हणून Eco-Friendly गणेशोत्सवाचे वारे सध्या सगळीकडेच जोरदार वाहत आहेत.

भारतात मोठ्या शहरांमध्ये सरकारने तसेच विविध संस्थांनी विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधून अशा तलावांची माहिती इंटरनेटवरही प्रसिद्ध केली आहे. आजकाल लोकांचा कल जाणीवपूर्वक शाडूची मूर्ती घेण्याकडे वाढतो आहे. अनेक संस्था शाडूची माती उपलब्ध करून, घरच्याघरी मूर्ती बनविण्याची शिबिरेही दरवर्षी आयोजित करीत आहेत. 'Ganesh Bucket Challenge - घरच्या घरी विसर्जन', ही संकल्पना हैद्राबाद सारख्या ठिकाणी खूपच लोकप्रिय होत आहे.

भारताबाहेर राहणारे बरेच गणेशभक्तही मोठ्या उत्साहाने घरी गणपती आणतात. ही संख्या भारताच्या तुलनेत कमी असली तरीही,

२.२९ दशलक्ष हिन्दुधर्मीयांची वसती असलेल्या ह्या अमेरिकेत ही संख्या नक्कीच लक्षात घेण्याजोगी आहे याचा अंदाज येतो. २०१४ च्या India post मधील बातमीनुसार Fremont CA, येथे सिद्धिविनायक मंदिरात गणेशमूर्तीस्थापना कार्यक्रमास जवळपास ८००० लोकांची उपस्थिती होती, तसेच घराघरातील गणपती विसर्जनाचा सोहळाही Cruise च्या सहाय्याने, २५० लोकांच्या उपस्थितीत, Pacific Ocean मध्ये पार पडला.

New Jersey भागात गणेश मूर्तींचे विसर्जन हे जवळच्या नदीमध्ये केले जाते. मात्र असे ऐकण्यात आले आहे की विसर्जनानंतर तेथील मूर्ती लगेचच काढून Recycle साठी नेली जाते. आपल्या Tampa मध्ये काही जणांकडे दरवर्षी धातूमूर्तीची पूजा केली जाते आणि गणपतीचे प्रतिक म्हणून सुपारीचे विसर्जन केले जाते. पूजेचे निर्माल्य खत म्हणून मातीत घातली जाते. तर काहीजण मातीची मूर्तीची पूजा करून तीच मूर्ती दरवर्षी स्थापन करतात. काही हौशी मंडळींच्या घरी Biodegradable मातीचा गणपती बनवला जातो !

Hindu Temple Tampa येथे दरवर्षी Biodegradable मातीच्या मूर्ती विकण्यास ठेवल्या जातात आणि त्या मूर्तींचे विसर्जन देवळाबाहेरील तलावात केले जाते. अशा काही पद्धतींनी अमेरिकेत Eco Friendly पद्धतीने गणेश पूजन आणि विसर्जन केले जाते. माझ्या सध्याच्या संशोधनातून मिळालेली माहिती ही इतकीच आहे. मात्र तुम्ही वाचक आम्हाला या विषयावर अधिक सांगू शकता. अमेरिकेतील वा भारताबाहेरील इतर देशांमधील तुमच्या घरी होत असलेल्या अथवा तुमच्या माहितीत असलेल्या घरी Eco Friendly आणि अनोख्या पद्धतीने गणेशोत्सवाचे वर्णन आम्हाला मोजक्या शब्दात जरूर कळवा. तुमचे अभिप्राय आम्ही पुढील अंकात जरूर प्रसिद्ध करू.

# आढावा

गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्या मायबोली मंडळाने 'गुलदस्ता' ह्या नृत्य गायनाच्या सुरेख कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा संपूर्ण कार्यक्रम आयोजन करण्यामागे कसे आणि कोणते प्रयत्न केले याविषयी कार्यकारिणीच्या उपसचिव अस्मिता शेंडे यांच्या मदतीने 'Making of Guldasta' थोडक्यात तुम्हा वाचकांसमोर आणत आहोत.

या कार्यक्रमाची संकल्पना श्री. देवेंद्र शेंडे यांची ! Kareoke ह्या पद्धतीने मायबोली परिवारातील मंडळींचे कलागुण वापरून एखादा संगीत कार्यक्रम मंडळात करावा ही मूळ संकल्पना होती. तर विविध प्रकारच्या हिंदी, इंग्रजी आणि अर्थातच मराठीतील नवीन-जुन्या अशा गाण्यांवर गायन, नृत्य तसेच संगीतवाद्यांचे वादन अशा विविधांगी संगीत विषयक कलांचा एकत्रित आविष्कार, म्हणून या कार्यक्रमाला 'गुलदस्ता' हे नाव देण्यात आले.

या संकल्पनेची माहिती सविस्तरपणे ५ महिने आधीच कार्यकारिणी समितीकडे मांडण्यात आली. मंडळातील हौशी कलाकारांची निवड करण्याचे काम पंडित राधारमण कीर्तने, डॉ. मनोहर आपटे काका, डॉ. सतीश अंकलीकर, सुप्रिया थोरात आणि इतर निवड समिती वरील लोकांनी केले. निवडलेल्या लोकांकडून त्यांना उत्तम गाता येत असलेल्या गाण्यांची यादी मागवून त्यातील एका गाण्याची निवड करण्यात आली. अशाप्रकारे गायक कलाकारांची, गाण्यांची आणि त्यांचे मार्गदर्शक यांची निवड झाली. त्यातील ठराविक गाण्यांवरील नृत्य कलाकारांची व

नृत्यदिग्दर्शकांची नावे ठरवण्यात आली. सर्व कलाकार आणि गाणी लक्षात घेवून मग निवेदकांनी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आखली.

गुलदस्ता परिवारात पडद्यावरचे आणि पडद्यामागचे असे एकूण ६० जण होते ! या सर्वांना एकत्र आणून संपूर्ण कार्यक्रम घडवून आणणे हेच एक मोठे आव्हान कार्यकारिणी समिती समोर होते ! सर्व कामे सुरळीत पार पाडावीत म्हणून कलाकार, निवेदक, नृत्यदिग्दर्शक, तांत्रिक बाबी सांभाळणारे आणि व्यासपीठ आखणी करणारे असे विविध लहान गट तयार केले. यात सर्व गटांना हवी ती मदत करणारा असा मार्गदर्शकांचा गटही होता. उल्लेख करण्याजोगी काही आव्हानं म्हणजे इतक्या सर्वांना तालमीसाठी एकत्रित आणणे, आणि नेमका हवा तसा Karaoke track मिळवणे. याखेरीज महत्वाचे म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाचा डोलारा हा तांत्रिक बाजूंवर आधारलेला होता त्यामुळे नेमक्या कार्यक्रमाच्या वेळेपर्यंत सर्व गुलदस्ता कलाकारांमध्ये एक धाकधूक होतीच !

श्री. देवेंद्र शेंडे यांची नियोजनबद्ध आखणी, आपल्या कार्यकारिणीचा सक्रिय पाठींबा आणि अनेक स्वयंसेवकांचे अथक परिश्रम यामुळेच हे आव्हान 'सुरेलरित्या' पार पडले आणि सर्वांचीच वाहवा मिळवून गेले !

याखेरीज **मकरसंक्रांती ते गणपती या कालावधीतील कार्यकारिणीचे काही उपक्रम**

जून २०१५ - MMTB volunteering at Trinity Cafe, Tampa

ऑगस्ट १५, २०१५ - MMTB लोगो असलेल्या T-shirts चे उद्घाटन

ऑगस्ट २२, २०१५- Indoor Sports Day at Land-O- Lake Recreation Center

# व्यावसायिक

Tampa General Hospital च्या Radiology विभागाचे Director आणि गेल्या १६ वर्षांपासून Tampa Bay येथे वास्तव्यास असलेल्या डॉ. राज केदार यांची आणि त्यांच्या व्यवसायाची ओळख त्यांच्याच शब्दात करून घेऊया.

“माझा जन्म आणि वैद्यकीय अभ्यास हे मुंबई येथील आहे. घरातील वातावरण व्यवसायाचे नसतानाही मुंबईत लहानाचा मोठा झाल्यामुळे व्यवहारचातुर्याचे कौशल्य रोजच्या आयुष्यातून आपोआपच मिळाले ! मुंबईनंतर पुढील ३ वर्षे मी London येथील नावाजलेल्या संस्थेमधून संशोधन केले. त्या संशोधनांचे आणि काही पुस्तकीय पाठांचे प्रकाशन करणे अशा कामांमुळे मला University of Pennsylvania येथे training ची संधी मिळाली व माझा अमेरिकेतील कारकीर्द सुरु झाली.

जवळजवळ १६ वर्षांपूर्वी Tampa येथे नोकरीची संधी मिळाली. ही नोकरी स्वीकारण्यामागचे मुख्य आकर्षण होते USF येथील वैद्यकीय विभागात मिळणारी शिकविण्याची संधी आणि अर्थातच इथला सुंदर परिसर ! त्यावेळेस इथे या भागात एकच Radiology center आणि फारच थोडे Radiologist होते. यामुळे खरेतर प्रगती करण्यास बराच वाव असूनही इथे Radiology च्या क्षेत्रात थोडी उदासीनता होती .

माझ्या नवीन कल्पना आणि त्या राबवण्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी पाहून मला Tower Radiology चा Vice President व Board Member म्हणून नेमण्यात आले.



तेव्हापासून ते आजवर Hillsborough आणि South Pasco या विभागात १३ Radiology Centers झाली आहेत. सुरुवातीला आमचा भर फक्त नवीन Centers सुरु करण्यावर होता. मात्र वेळ , खर्च आणि मेहनतीच गणित लक्षात घेता, नवी centers सुरु करणे महागाचे पडत होते. म्हणून मग जूनी, न चालणारी Centers विकत घेऊन , नवीन आणि चांगल्या Management आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांच्यात सुधारणा केली. लवकरच आम्हाला कळून चुकले की, अधिक कार्यक्षम आणि यशस्वी होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानात गुंतवणूक करणे अतिशय गरजेचे आहे. विशेषतः Radiology हे तंत्रज्ञानावर आधारित शास्त्र आहे. त्याकरीता मी एक IT समिती नेमली आणि या समितीमध्ये गुंतवणूक करणे थोडे खर्चिक असतानाही मी त्याची गरज पटवून दिली. या निर्णयाचा खूप मोठा फायदा आज मिळत आहे. माझ्या मते कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी स्वतःच्या कामात निपुण असण्याव्यातिरिक्त दूरदृष्टी , नेतृत्वगुण, चौफेर विचार करण्याची क्षमता आणि संवादकौशल्य यांची नितांत गरज असते आणि याच गोष्टी तुमचे वेगळपण दाखवून देतात. आजही नवीन

तंत्रज्ञानाने आमचे काम व रुग्णसेवा अधिक कार्यक्षम कशी करता येईल याचा विचार चालूच असतो.

या व्यवसायात बरीच आव्हाने आहेत. मुख्यत्वाने गेल्या काही वर्षातील विमा कंपन्यांनी, परतफेडीमध्ये केलेली कपात ! नवीन तंत्रज्ञानाने रोगाचे निदान व इलाज लवकर व अचूक होतो. अशा तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर डॉक्टरांकडून होत आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर रुग्णांसाठी चांगलाच, मात्र त्या वापरामुळे येणारा खर्चही जास्त ! या वाढलेल्या खर्चामुळे Medicare व इतर विमा कंपनींकडून मिळणा-या परतफेडीमध्ये गेल्या सहा वर्षांत ५१% कपात झाली आहे. तसेच सध्याच्या सरकारी धोरणांमुळे व्यवसाय करणे थोडे कठीण जात आहे. मात्र अशा आव्हानांमुळे नवीन संधीही निर्माण झाल्या आहेत आणि त्या सर्वांमधून जो तरला तोच टिकला ! आणि आम्ही या आव्हानासाठीही तयार आहोत !

या Radiology Outpatient व्यवसायाव्यतिरिक्त University of South Florida येथे Associate Professor of Radiology या पदावर मी कार्यरत आहे आणि Educational Director of Body Imaging and Fellowship Director हा पदभारही सांभाळत आहे. मला सांगण्यास आनंद होत आहे की गेली १५ वर्षे सातत्याने मला 'Teacher of the Year' हे नामांकन मिळाले आहे. याव्यतिरिक्त इतर तीन Teaching Awards मिळाले आहेत, त्यातील एक म्हणजे माझ्या नावाने सुरु झालेला Outstanding Teaching Award ! मी Tampa General Hospital च्या Radiology विभागाचा Director आहे. तसेच Recruiting Committee चा

Chairperson आहे. Business Operations of Tower Radiology , Medical Management group , USF Radiology आणि Florida Radiological Society या काही Committee चा Board Member आहे.

माझे काम मला मनापासून आवडते. डॉक्टर या नात्याने रुग्णसेवा करायला मिळते तसेच Professor म्हणून शिकवण्याची व संशोधन करण्याची संधी मिळते त्याबरोबरच स्वतःचा व्यवसाय चालवणे व वाढवणे हेही करायला मिळते. ह्या सर्व जबाबदा-या नीट निभावून नेण्यासाठी मला माझ्या घरच्यांचा खूप पाठींबा मिळतो. माझी पत्नी शीला, दोन मुले- रौनक व रोशन यांच्या आधारामुळे आणि माझ्या आईवडिलांनी केलेल्या संस्कारांमुळेच मी आज इतकी मोठी मजल घेऊ शकलो आहे".



# KUDOS

**Yash Rangole** moved from Jacksonville, FL to Tampa in spring of 2013 for his undergrad in USF and pursue his passion to play competitive Power Soccer. Power Soccer is an indoor team sport for power wheelchair users. Two teams of four athletes each, attack, defend and spin-kick a 13 inch Soccer ball in a highly competitive sport. Yash was ecstatic when he was accepted to play for **the Tampa Thunder** ([www.Tampathunder.org](http://www.Tampathunder.org)), the South East region's leading Power Soccer team. Yash is entering his third season with the Thunder. They have been amongst the nation's top 6 teams for last 6 years. The Thunder narrowly lost to ASU in 2014 premier cup final, the annual tournament for the top 10 teams in the country, in Phoenix, Arizona. Yash recently represented the Thunder in the 2015 MK Battery Premier Cup, held at All People's Life Center in Tampa from June 19<sup>th</sup> to June 22<sup>nd</sup>. After a slow start, the Thunder came back to win two crucial games to make it to the knock out stage. They fought hard but lost in the quarterfinals. Yash scored eight goals in the tournament with a hat trick in back to back games. The Tampa Thunder will resume their campaign in 2016 when season starts in September.

Yash is currently working towards completing his major in Computer Science (with a minor in business) from USF. He set

to graduate in the spring of 2016. He has been a Muscular Dystrophy Association (MDA) goodwill Ambassador and has appeared on Jerry Lewis Telethon during Labor day week-end in the past. Yash is currently doing his summer internship at Nielsen. In his spare time, Yash follows all sports passionately and duels with his remote friends on PlayStation Network through wee hours of morning.

Yash is grateful to many of the MMTB members who volunteered during 2015 MK Battery cup. The Tampa Thunder provides multiple volunteer opportunities throughout the season. For information, please contact Yash ([yashrangole@yahoo.com](mailto:yashrangole@yahoo.com)) or provide your information on the Thunder website (<http://tampathunder.org/contact-us.html>) if you want to help out in any way.



# ***KUDOS***

**Nikita (Niki) Ghade** recently graduated from C. Leon King High School IB program, with an IB diploma as well as a high school diploma. Throughout high



school Niki pursued leadership through means of service organizations. She served as President of the KHS American Red Cross club for 2 consecutive years as well as served as a Vice

President on the Youth executive board of the tampa bay chapter of the American Red Cross through all of high school. Niki also helped the students of KHS have their voices heard through her role as Overall sergeant-at-arms of the student government of KHS.

We all know Niki as a brilliant Dancer however she was very involved in the music program at her high school, playing clarinet through middle and high school, and learning trumpet as well. She was also the uniform manager of the band while being a member of the King high school marching band. Niki has achieved places in the all-county honor band several times as

well as achieved superior ratings for clarinet solos and quartets with friends.

At the AsiaFest 2015 event in April, Niki represented India by participating in the Miss AsiaFest pageant. Currently she studies at University of Florida with a major in Business Management. Lets all wish Niki good luck for her bright career.



# ***KUDOS***

**Avani Deshpande** graduated from Countryside Highschool in 2015 and she has completed associates degree from St . Petersburg College. She has received All American Academic Award and was also part of National Honor Society. Avani served as a Vice President of training area as part of American Red Cross Youth Council`s Executive Board for 3 years. She was on Varsity Swimming for all four years of High School.



**Abhishek Taiwade** is a year 2015 Hillsborough High school International Baccalaureate program graduate. He played varsity tennis for 4 years and had represented Hillsborough High school Tennis Team. He was a president of Psychology and was a co-president of Model United Nations. His team won the first place at Florida high school model united nations competition in Orlando . He has volunteered over 400 hours in the health care setting such as hospital and red cross society during the high school years. He has received IB diploma as well as AP scholar award. He has initiated undergraduate studies at University of Florida.



We and our MMTB family wishes you all, success in future educational endeavors!